

Corporate Office: 1101,1102, "G" Wing, 11th Floor, Lotus Corporate Park, Off: Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India. Tel. No. (Board): +91 (022) 42977310 / 350

E : orient@orientpressltd.com • W : www.orientpressltd.com

CIN: L22219MH1987PLC042083



June 30, 2021

The General Manager
Corporate Relations Department
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

Scrip Code: 526325

The General Manager

The National Stock Exchange of India

Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block 'G'

Bandra Kurla Complex

Bandra (East)

Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

Sub.: Regulation 47(1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached please find the Newspaper release of the Audited Financial Results of the Company for the year ended March 31, 2021, published in the following newspaper on Wednesday, June 30, 2021:

1: Free Press Journal on Wednesday, June 30, 2021

2. Navshakti (Marathi) Newspaper on Wednesday, June 30, 2021

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully

For ORIENT PRESS LIMITED

Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

Particulars

Act, 2013 applicable to the companies that required to comply with Ind AS.

Net Profit / (Loss) from ordinary activities after tax

Earning Per Share (Face Value of Rs. 10/-each)

Net Profit / (Loss) for the period after Tax

insurance claim to cover damages due to the storm.

Total Income from operation (Net)

After extraordinary items)

Equity Share Capital

* Diluted

Place : Mumbai

NOTE:-

DUKE OFFSHORE LIMITED

(CIN: L45209MH1985PLC038300) 403, URVASHI, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025.

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON 31st MARCH, 2021

Audited

31/03/2021

45.16

(76.58)

(76.58)

(0.078)

(0.078)

The above Audited financial results have been reviewed and approved by the Board of Directors of the Company in their meeting held or

The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 (IndAs) prescribed unde section 133 under Companies Act, 2013 The format for audited/unaudited financial reesults as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30/11/2015, 2015 has

98,572,000

Quarter Ended

31/12/2020

49.95

(41.04)

(41.04)

(0.416)

98,572,000

Unaudited Unaudied

31/03/2020

63.86

(15.51)

(15.51)

98,572,000

(0.016)

e-TENDER NOTICE

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai invites e-Tenders for various works from the Government Registered Contractors, who are also registered as "MCGM Vendor', Bidder should also give Rs. 1 lack performance guarantee. For the details of 150 number of tenders of estimated amount Rs. 129926587.82, respective tender documents and e-Tendering, process of please www.mcgm.gov.in.

Sd/-PRO/649/ADV/2021-22 **Public Relations Officer**

Let's together and make Mumbai Malaria free

R. J. SHAH & COMPANY LIMITED

Registered Office: MAHUL ROAD, ANTOP HILL, MUMBAI 400037 Cin No. L45202MH1957PLC010986 Telephone No. 022-24148081 Fax No. 022-24149242 Email id: rjshah 191@hotmail.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

	FUR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021					
<u>ر</u>		Quarte	r ended	(Rs. In Lacs) Year ended		
Sr. No		31-03-21	31-03-20	31-03-21	31-03-20	
1	Total income from operations	49.63	340.27	201.48	1798.94	
2	Net Profit/ (Loss) for the Period (before tax, Exceptional and/or Extra-ordinary items)	19.09	180.17	71.06	841.88	
3	Net Profit/ (Loss) for the Period before (tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	19.09	180.17	71.06	841.88	
4	Net Profit / (Loss) for the period (after tax after Exceptional and /or Extraordinary Items)	14.40	140.44	52.19	627.65	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income after Tax	14.40	140.44	52.19	627.65	
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	28.01	28.01	28.01	28.01	
7	Other Equity (excluding revaluation reserve)	0	0	0	0	
8	Basic & Diluted Earnings Per Share (Face value Rs. 10/- each) (not annualized)					
	Basic : (In Rs.) Diluted : (In Rs.)	5.14 5.14	50.14 50.14	18.63 18.63	224.08 224.08	

NOTES:

- : The above is an extract of the detailed format of Audited Fianacial Results of the Company for the quarter ended 31st March 2021 as filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Lsiting Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the above quarterly and yearly Audited Financial Results is available on the stock exchange website
- ?: The Company adopted Indian Accounting Standards (*Ind AS*) effective from 1st April 2017 with the date of transaction being 1st April 2016. The impact of transaction has been accounted for in the opening reserves and the comparative periods results have been restated accordingly.
- B: The Board of Directors has recommended a Dividend of Rs. 2.50/- (25%) per Equity Share of face value of Rs. 10/- each for the year ended 31.03.2021. : The above Financial results of the Company for the quarter and year ended March
- 31, 2021 have been reviewed by the Audit Committee on 29th June 2021 and approved by the Board at its meeting held on even date.

For R J SHAH & COMPANY LIMITED Ms. Kalindi R. Shah MANAGING DIRECTOR

Date: 29th June 2021

Place: Mumbai

INDERGIRI FINANCE LIMITED

(CIN: L65923MH1995PLC161968) Regd. Off.: 327, Goyal Trade Centre, Near Sona Talkies, Shantivan, Borivali (E), Mumbai - 400066. Contact No.: 022-28280515, E-mail: info@indergiri.com, website: www.indergiri.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31 MARCH 2021

					(Rs. in Lakh)
Sr. No.	Particulars		Quarter ended 31 March 2020		
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total revenue from operations	5.28	9.94	38.02	40.56
2	Net profit for the period before tax	(3.15)	1.14	3.40	1.36
3	Net profit for the period after tax	(2.21)	1.19	2.53	1.00
4	Total comprehensive income for the period				
	[comprising profit after tax and other				
	comprehensive income (after tax)]	(2.21)	1.19	2.53	1.00
5	Equity share capital	506.10	506.10	506.10	506.10
6	Reserves (excluding Revaluation				
	Reserve as shown in the Balance				
	Sheet of previous year)			7.47	4.94
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic / Diluted (in Rs.)	(0.04)	0.02	0.02	0.02

Note:

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nin months ended 31 Marc 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (listing Obligation and Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the guarter and nine months ende 31 March 2021 is available on the Bombay Stock Exchage's website: www.bseindia.com and on Company

> By the order of the Board o Indergiri Finance Limite

Place : Mumbai Kishan Sharm Date : 29 June 2021 DIN: 01168525

CIN-L22219MH1987PLC042083

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist, Palghar (Maharashtra) press limited Website: www.orientpressitd.com Email: share@orientpressltd.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(₹ in Lakhs, except per share data)

				, .		
		Qu	arter End	ed	Year E	nded
Sr.	Particulars Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	4,138.61	3,554.49	4,213.47	14,122.96	16,731.73
2	2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		(33.21)	2.58	(490.66)	(131.47)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(51.84)	(33.21)	2.58	(490.66)	(131.47)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	46.41	(9.55)	(0.14)	(347.39)	(140.36)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	55.62	(6.76)	2.15	(324.24)	((143.80)
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	6,593.57	6,917.81
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	0.46 0.46	(0.10) (0.10)		(3.47) (3.47)	(1.40) (1.40)

Notes:-

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressItd.com
- (2) The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafte have been approved by the Board of Directors at their meeting held on June 29, 2021.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable

On behalf of the Board of Directors For Orient Press Limited

Date : June 29, 2021 Place: Mumbai

R. R. Maheshwari **Executive Director** DIN: 00249954



CAPSAVE FINANCE PRIVATE LIMITED

Registered office: Unit No. 501 Wing-D, Lotus Corporate Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063 Tel No: 022 61737600 • Website: www.capsavefinance.com CIN: U67120MH1992PTC068062

Statement of audited financial results for the year ended 31 March 2021 [Regulation 52(8), read with Regulation 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (All amounts are in rupees Lakhs, unless otherwise stated)

		Half yea	r ended	Year ended		
Sr. No.	Particulars	March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2020	
			Refer note 7	Audited	Unaudited	
1	Total Income from Operations	6,253	4,703	12,011	8,556	
2	Net Profit for the year after tax	1,962	1,648	3,660	2,496	
3	Net Profit for the year after tax and other comprehensive income	1,963	1,649	3,662	2,497	
4	Paid up Equity Share Capital	937	937	1,044	937	
5	Reserves (Excluding Revaluation reserves)	20,794	17,485	25,148	19,094	
6	Net worth	21,731	18,422	26,192	20,031	
7	Debt Equity Ratio	0.70	0.52	1.11	0.52	
8	Debt service coverage ratio (Annualised) (Refer note A)	0.62	0.30	0.37	0.59	
9	Interest service coverage ratio (Refer note B)	4.43	3.54	4.82	4.86	
10	Earnings per share (nominal value of share Rs.10 each) - Basic and Diluted (in Rupees)	18.15	10.53	38.81	28.66	

A. Debt service coverage Ratio Annualised = Annualised (Profit before Tax + Interest Expense) / (Interest + Principal Repayable in ne 12 months + Loan payable on demand)

B. Interest service coverage Ratio = (Profit before Tax + Finance Cost) / Interest Cost Notes:

Place: Mumbai

Date: 28 June, 2021

- 1. The above results have been audited and approved by the Board of Directors at their meeting held on June 28, 2021 in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The above results for the year ended March 31, 2021, have been audited by the Statutory Auditors of
- 2. The Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS) notified under section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 from 1st April, 2020 and effective date of the transition is 1st April 2019
- The corresponding period figures for year ended March 31, 2020 presented in the Statement have been taken from audited financial statements prepared by management under Accounting Standards (AS) and effecting adjustments thereon required under the Indian Accounting Standards (Ind AS). These Ind AS adjustments have not been audited reviewed by the statutory auditors.
- The financial results have been prepared in accordance with the applicable accounting standards, as modified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and as specified in section 133 of the Companies Act2013.
- . The accompanying financial results have been prepared as per the format prescribed under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016.
- Consequent to the outbreak of the COVID-19 pandemic, the Indian government announced a lockdown in March 2020. Subsequently, the national lockdown was lifted by the government, but regional lockdowns continue to be implemented in areas with a significant number of COVID-19 cases. The impact of COVID-19, including changes in customer behaviou and pandemic fears, as well as restrictions on business and individual activities, has led to significant volatility in global and Indian financial markets and a significant decrease in global and local economic activities. This may lead to a rise in the number of borrowers defaults and consequently an increase in corresponding provisions. The extent to which the COVID-19 pandemic, including the current "second wave" that has significantly increased the number of cases in India, will continue to impact the Company's performance will depend on ongoing as well as future developments, which are highly uncertain, including, among other things, any new information concerning the severity of the COVID-19 pandemic and any action to contain its spread or mitigate its impact whether government-mandated or elected by us. The Company has assessed the potential impact of COVID-19 on the carrying value of its assets based on relevant interna
- and external factors / information available, up to the date of approval of these financial results. Segments have been identified in line with the Ind AS 108, taking into account the organisational structure as well as differential risk and returns of these segments. The Company has considered business segment as the primary segmen for disclosure.

	Revenue		Net Ro	esults
	March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2020
Operating Lease	4,335	3,786	2,056	1,759
Finance Lease	4,661	3,017	3,876	2,587
Receivable Discounting Facility	978	590	952	590
Supply Chain Finance	667	-	620	-
Trading in Securities	949	921	1	1
Unallocated	-	-	(2,402)	(1,308)
Total Profit Before Tax	11,590	8,314	5,102	3,628

. The Statement includes the results for the half year ended March 31, 2021, being the balancing figure between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the half year of the current financia year which were subject to limited review.

CEO & Director DIN: 06807613

For and on behalf of the Board of Directors

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Original Share Certificates No 011 bearing Serial No. 56 to 60 dated 12/09/2004 issued by Juhu Abhishek "H" Wing CHSL to our member Mrs. RAJNI SHARMA owner of Flat No. 0601 has been lost/misplaced and an application has been made by her for issuance of a duplicate share certificate The society hereby invites claims/ objections, if any, in writing at the below mentioned address to the secretary within 15 days from the date of publication of this notice, failing which the society shall be free to issue a duplicate share certificate thereof.

■ NOTICE

Notice is hereby given that CitizenCredit Co-op. Bank Ltd., having its Branch Office at Citizen Township Complex, Naigaon (East), P.O.Juchandra, Taluka -Vasai, Dist. Palohar Pin = 401 208 (hereinafter called as"**the Bank")** allotted Safe deposit Locker No. 24 to Mr. Karan Ram Rakhiani, resident of Flat No. 1, Mittal Enclave, Nalanda Bldg-5, B Wing, Naigaon East, P. O. Juchandra, Pin- 401 208 (hereinafter called as "the Hirer") on 02/04/2011 for a period of 3 years. The Hirers have defaulted in payment of arrears of locker rent and failed n onerate Locker for more than 3 years The Bank has followed due process of law and issued notices/reminders to the Hirers for recovery of outstanding arrears rent of Safe Deposit Locker.

The Hirers are called upon to pay the outstanding dues of Locker rent within 15 days from receipt of this notice, failing which the Bank will initiate further action to drill and open the Locker No. 24 to recover the arrears of Locker rent at the cost and responsibility of the Hirers.

Authorised Signator CitizenCredit Co-op. Bank Ltd. Place: Naigaon Date: 30/06/2021

Juhu Abhishek "H" Wing CHSL Juhu Versova Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053. |

> 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of the BSE ltd. i.e. https://www.bseindia.com. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and

Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE ltd. and can be accessed on the URL- https://www.bseindia.com.

The above is an extract of the detailed format of half vearly financial results filed with the Stock

Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,

As the Company has not issued any redeemable preference shares during the year. Hence, this clause is not applicable The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act,

2013 due to loss during the periods.

For and on behalf of Tata Housing Development Company Limited CIN: U45300MH1942PLC003573 Sanjay Dutt

Managing Director DIN - 05251670 Date: 29 June 2021

AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. CIN: L34103MH1949PLC326977

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021

(Rs. In Lakhs)

Particulars	Quarter ended 31.03.2021 Audited	Year Ended 31.03.2021 Audited	Quarter ended 31.03.2020 Audited	Year Ended 31.03.2020 Audited
Total Income From Operations	4.25	17.00	4.25	17.52
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(33.66)	(115.22)	(23.08)	1,516.91
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(33.66)	(115.22)	(23.08)	1,516.91
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(33.90)	(494.00)	(21.92)	1,096.49
Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss)				
for the period after tax and other Comprehensive income after tax)	(34.70)	(494.76)	(21.66)	1,096.55
Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18
Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year.	-	(457.67)	-	(1,554.22)
Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted (not annualised)	(0.70)	(10.25)	(0.46)	22.76

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com.

> By order of the Board, Shyam Agarwal Director DIN: 00039991

Date :28th June. 2021 Place: Mumbai

been modifoed to comply with requirements of SEBI"s circular dated 05/07/2016, IND AS and scheduke III (Division II) to the Companio The Company's Vessels Duke Command and Duke Express were damaged in port due to Cyclone Tauktae. The Company has filed for

I Rs. In Lac except EPS

Year to date

31/03/2021

190.84

(196.78)

(196.78)

98,572,000

(0.200)

(0.200)

Audited

31/03/2020

442.90

(268.66)

(268.66)

49,286,000

(0.273)

(0.273)

Disclosureof segment wise information is not applicable as the company operates only in one segment and company's main object i For Duke Offshore Limited

AVIK GEORGE DUKE Managing Director DIN.:02613056

Date : June 28, 2021

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD Regd. Office: 42 Gopal Bhavan, 199 Princess Street, Mumbai - 400 002

Email: compliance@corporatementors.in Website: www.Corporatementors.in CIN No. L65990MH1984PLC033825 Tel. No. 22093908 **EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE**

QUARTER/ YEAR ENDED 31ST MARCH, 2021			(₹in Lacs)			
	Quarter Ended			Year Ended		
Particulars	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
Total Income from operations (net)	12.11	5.36	7.26	31.73	16.28	
Net Profit /Loss for the period (before Tax						
Exceptional and /or Extraordinary Item)	-0.53	3.06	-3.89	12.41	-5.80	
Net Profit /Loss for the period before Tax						
(after Exceptional and /or Extraordinary Item)	-0.53	3.06	-4.08	8.24	-7.30	
Net Profit /Loss for the period after Tax						
(after Exceptional and /or Extraordinary Item)	-0.53	3.06	-4.08	8.24	-7.30	
Total comprehensive Income for the period						
(Comprising profit/(loss) for the period (after Tax)						
and other comprehensive Income (after Tax)	0.00	0.00	0.00	0	0.00	
Paid up equity share Capital	300.66	300.66	300.66	300.66	300.66	
(Face Value of share of Rs.10/-)						
Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- each)						
Basic and diluted						
(a) Basic	-0.16	0.10	-0.22	0.27	-0.24	
(B) Diluted	-0.16	0.10	-0.22	0.27	-0.24	

Note:

Mumbai, 29.06.2021

- 1. The above is an extract of the detailed format of the quarterly/yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of the quarterly financial results is available on the Stock Exchange website and Company's website www.corporatementors.in
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practises and policies to the extent applicable
- The above Results for the quarter and year ended March 31, 2021 have been reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its meeting held on June 29, 2021.

The Auditor of the Company has provided an Audit Report on the audited Financial Results

FOR OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD Sd/-DIRECTOR

Tata Housing Development Company Limited CIN: U45300MH1942PLC003573

Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033 Extract of Statement of Standalone Financial Results for the year ended 31 March 2021 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

	Particulars	Year ended	Year ended	
		31 March 2021	31 March 2020	
		(Audited)	(Audited)	
1	Total Income	1,088.24	924.4	
2	Profit /(Loss) before Impairment of investment and loans	84.17	(82.91	
3	Loss for the period before tax	(265.67)	(808.92	
4	Loss for the period after tax	(292.80)	(989.95	
5	Total Comprehensive Loss for the period	(292.11)	(990.12	
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	915.34	730.1	
7	Other equity	636.73	614.0	
8	Net worth	1,552.07	1,344.1	
9	Paid up debt capital/ Outstanding debt	3,213.39	2,849.0	
10	Outstanding Redeemable Preference Shares	N.A.	N.A	
11	Debt Equity ratio (in times)	2.17	2.1	
12	Earnings per share (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(3.99)	(13.56	
	(b) Diluted (INR)	(3.99)	(13.50	
13	Capital Redemption Reserve	N.A.	N.A	
14	Debenture Redemption Reserve	-		
15	Debt Service Coverage ratio (in times)	0.42	0.1	
16	Interest Service Coverage ratio (in times)	1.32	0.6	



www.freepressjournal.in



गोवालीया टॅंक शॉप क्र, ६८/७०, जेर मॅन्शन, क्रांती रोड, केम्प्स कॉर्नर, मुंबई, महाराष्ट्र ४०००३६

जोडपत्र <u>-</u> IV

कञ्जा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मिळ्ळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **युनियन बँक ऑफ इंडिया, गोवालिया टँक** शाखाचे प्राधिकृत अधिकारी य गात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट[°] ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००: सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०७.०४.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **मे. जेसल एन्टरप्रायझेस** यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. ३,३९,१५,६२१.१६/-(रुपये तीन करोड एकोणचाळीस लाख पंधरा हजार सहाशे एकवीस आणि पैसे सोळा मात्र) आणि ऱ्यावरील व्याज सदर सुचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जटार असमर्थ ठरल्याने. कर्जटार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्यरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये **२५ जून, २०२१** रोजी घेतला आहे.

विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **यनियन बँक ऑफ इंडिया**-गोवालिया शाखा यांस रक्कम रु. ३,३९,१५,६२१.१६/- (रुपये तीन करोड एकोणचाळीस लाख पंधरा हजार सहाशे एकवीस आणि पैसे सोळा मात्र) ३१.०३.२०२१ आणि त्यावरील पुढील व्याज यासाठी भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

पिलकतीचे तर्गाव

फ्लॅट क्र. ८, १ ला मजला, वॉर्डन कोर्ट, ऑगस्ट क्रांती को-ऑप हाऊ सोसा लि., ऑगस्ट क्रांती मैदान जवळ ए.के.मार्ग, गोवालीया टॅंक, ग्रॅन्ट रोड पश्चिम, मुंबई ४०००३६.

स्थळ : मंबर्ड दिनांक : २५.०६.२०२१

प्राधिकत अधिकार्र युनियन बँक ऑफ इंडिया

श्री. इकबाल अमीरभाई शेख हा दिवंगत श्री अमीरभाई काळुभाई शेख यांचा मोठा मुलगा असून यांनी फ्लॅट नंबर ३, अडवाणी अपार्टमेंट, समोर जॉन्सन व जॉन्सन, मुलुंड (पश्चिम), मुंबई | ४०००८० यांचे सदस्यत्व हस्तांतरित करण्यासाठी सेक्रेटरी अडवाणी अपार्टमेंट सीएचएस यांना अर्ज पाठविला आहे, अशी सूचना येथे देण्यात आली आहे की श्री.अमीरभाऊ काळुभाई शेख व उस्मानभाऊ काळुभाई शेख (दोघेही मृत) असून त्यांचा नावे असलेला सदर फ्लॅट हा श्री इक्बाल अमीरभाई शेख यांचे नावे हस्तांतरित करायचे आहे. कोणताही दावा किंवा आक्षेप असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने सचिव अडवाणी अपार्टमेंट सीएचएस, जॉन्सन आणि जॉन्सनच्या समोर, मुलुंड (प), मुंबई- यांना पुढील तारखेपासून ३० दिवसांच्या आत लेखी असे कळवणे आवश्यक आहे. सही/-सचिव

एलबीएस मार्ग, मुलुंड (प) मुंबई ४०००८० मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात

अडवाणी अपार्टमेंट सीएचएस

मृत्युपत्रित आणि विनामृत्युपत्रित अधिकारिता याचिका क्र. १९९३ सन२०१९

रमेश माधवराम बानावळीकर ऊर्फ रमेश माधव बानावळीकर अविवाहीत, हिंदू, मुंबईचे भारतीय रहिवासी, व्यवसाय: निवृत्त, जे त्यांच्या मृत्युसमयी फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, योगायोग को.ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., जय प्रकाश नगर, रोड क. २. गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे राहत होते यांच्या मिळकत आणि क्रेडिटस्साठी प्रशासकीय पत्राकरिता याचिका.मयत

आनंद्कुमार माधवराव बानावळीकर, वय: ७६ वर्षे, व्यवसाय: निवत्त, हिंदू, मुंबईचे भारतीय रहिवासी.

रहिवासीत येथे फ्लॅट क्र. १०३, १ ला

योगायोग को.ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., जय प्रकाश नगर, रोड क्र. २,

गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३, वरील नावे मयत यांचे भाऊ

... याचिकाकर्ते

प्रती, १) श्री. अजय प्रभाकर कुलकर्णी, सी/२०३, गोरेगाव लिंक पॅलेस, साईबाबा कॉम्प्लेक्स, मोहन गोखले मार्ग.

गोरेगाव (पूर्व),

मंबर्ड- ४०० ०६३

तुम्ही वरील नावाच्या मयताच्या मत्तेमध्ये कोणत्याही हितसंबंधाचा दावा करीत असल्यास तुम्हाला याद्वारे प्रशासकीय मंजुरीपूर्वी कार्यवाही पत्राच्या पाहण्यासाठी आणि आदेशपूर्वक बोलाविण्यात येत आहे.

तुम्ही प्रशासकीय पत्राच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छुक असल्यास तुमच्यावर सदर आदेशाच्या सेवेपासून १४ दिवसांत एक कॅव्हिएट प्रोथोनोटरी आणि सीनियर मास्टर यांच्या कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचेकडून पात्र असल्यास व मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास आपणाला मोफत विधी सेवा उपलब्ध होऊ शकेल, आपण वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/ समितीशी संपर्क करु शकता.

साक्षीदार श्री. दिपनकर दत्ता, वरील सदर मुंबई येथील मुख्य न्यायाधीश, सदर ११ जून, २०२१.





सही / -

सिलर ११ मे, २०२१ सही/-श्री. अमेय महाजन याचिकाकर्यांचे वकील

पारेख मार्केट प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि.

(नोंद. क्र. बीओएम/एच.एस.जी./जी.इ.एन./१८३०/दि. ११-७-८३) पारेख मार्केट, ३९, केनेडी ब्रिज, ओपरा हाऊस, मुंबई-४०० ००४, द्र.: ५६३७ २०३४

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, पारेख मार्केट को.ऑप.सोसा.लि., ज्यांचे कार्यालय आहे, ३९, केनेडी ब्रिज, मुंबई-४०० ००४ (यानंतर सदर सोसायटी असा उल्लेख) यांच्या खालील सभासदांनी सोसायटीला कळविले आहे की, त्यांनी सोसायटीद्वारे जारी मुळ शेअर प्रमाणपत्र हे हरविले किंवा गहाळ झाले आहे

कार्यालय क्र.	सभासदांचे नाव	शेअर सीटी. क्र.	विभिन्न शेअर सीटी. क्र.
दुकान १२ए	सावित्री गोविंद भद्रिचा	०२३	१११ ते ११५

सदर सभासदांनी सदर मुळ शेअर प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरीता सदर सोसायटीला अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तीला वरीलसदर शेअर प्रमाणपत्रामध्ये कोणत्याही प्रकारे दावा हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी वरीलसदर प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीसाठी त्याचा/तिचा/त्यांचा आक्षेप जर असल्यास ते लिखित सोसायटीचे सन्मा. सचिव यांना या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५(पंधरा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सोसायटी संबंधित सभासदांना प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि सोसायटी त्यानंतर या संदर्भामध्ये कोणतेही तसे दावे इ. करीता जबाबदार असणार नाही

दिनांक ३० जुन, २०२१. पारेख मार्केट प्रिमायसेस को.ऑप.सोसा.लि. करीता (सन्मा. सचिव/सन्मा. सह सचिव)

OSBI

कॉर्पोरेट सेंटर, स्ट्रेस्ड ॲसेट रिझोल्यूशन ग्रुप, २१वा मजला, ई विंग, मेकर टॉवर, कफ परेड, मुंबई-४०० ००५

बँका/एआरसी/एनबीएफसी/एफआय यांना ई-लिलावाद्वारे वित्तीय मत्तांची विक्री

भारतीय ई-लिलावाद्वारे वित्तीय मत्तांची विक्री करण्यासाठी स्टेट बँक बँका/ एआरसी/एनबीएफसी/एफआय यांकडून बोली आमंत्रित करत आहे. ज्या बँका/ एआरसी/एनबीएफसी/एफआय, बँकेद्वारे वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येणाऱ्या अशा वित्तीय मत्ता खरेदी करण्यासाठी इच्छक असतील, ते बँकेबरोबर अ-प्रकटीकरण कराराची अंमलबजावणी केल्यावर, जर यापूर्वी अंमलबजावणी झाली नसल्यास, लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील. बँकेसोबत अ–प्रकटीकरण कराराची अंमलबजावणी व इतर काही शंका असल्यास, असे इच्छुक बँका/एआरसी/ एनबीएफसी/एफआय dgm.sr@sbi.co.in या इमेल पत्त्यावर संपर्क साधू

भारतीय स्टेट बँक रु. ३५७.५५ कोटी एकूण अदत्त असणाऱ्या (०१) वित्तीय मत्तेचा समावेश असलेल्या आपल्या अनुत्पादक मालमत्तेच्या (एनपीए) प्रस्तावित विक्रीकरिता बँका/एआरसी /एनबीएफसी / एफआय यांच्याकडन स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित करत आहे. इच्छुक संभाव्य बोलीदारांनी ई-लिलावामध्ये सहभागी होण्याचे आपले स्वारस्य कृपया 'स्वारस्य अभिव्यक्ती' च्या माध्यमातून कळवावे. कृपया बॅकेच्या वेबसाईटला https://bank.sbi या ठिकाणी भेट द्या. पुढील तपशीलांसाठी <u>SBI in the News>Auction Notice>ARC AND DRT</u> या लिंकवर क्लिक करा.

निर्गमित द्वारे **स्थळ**: मुंबई उप महाव्यवस्थापक (एआरसी) दिनांक: ३०.०६.२०२१

press limited CIN: L22219MH1987PLC042083

सीआयएनः एल२२२१९एमएच१९८७पीएलसी०४२०८३ नोंदणीकृत कार्यालय : एल-३१, एमआयडीसी तारापूर इंडस्ट्रीयल एरिया, बोइसर-४०१ ५०६, जि. पालघर (महाराष्ट्र) वेबसाईटः www.orientpressltd.com. र्डमेलः share@orientpressltd.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	(र. लाखांत प्रति भाग माहिती सोडून)						
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
क्र.		३१.०३.२०२१	39.97.7070	39.03.7070	39.03.7079	39.03.7070	
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,१३८.६१	३,५५४.४९	४,२१३.४७	१४,१२२.९६	१६,७३१.७३	
۶	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(५१.८४)	(३३.२१)	२.५८	(४९०.६६)	(१३१.४७)	
w	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(५१.८४)	(३३.२१)	२.५८	(४९०.६६)	(१३१.४७)	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	४६.४१	(९.५५)	(০.१४)	(३४७.३९)	(१४०.३६)	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५५.६२	(६.७६)	૨. १५	(\$28.28)	((१४३.८०)	
ξ	समभाग भांडवल	१,०००.००	१,०००.००	१,०००.००	१,०००.००	१,०००.००	
9	राखीव (मागील वर्षीच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवलेल्या पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	_	६,५९३.५७	६,९१७.८१	
۷	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १० /- चे) *						
	(ए) मुलभूत	०.४६	(०.१०)	0.00	(३.४७)	(१.४०)	
	(बी) सौम्यिकृत	०.४६	(०.१०)	0.00	(७४.६)	(१.४०)	
* 34	* अवार्षिक						

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या मार्च ३१. २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www orientpressltd com वर उपलब्ध आहे
- २. वरील वित्तीय निष्कर्ष हे <mark>जुन २९, २०२१</mark> रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळादारे मंजर करण्यात आले.
- ३. वरील निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ (इंड
- एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणांनुसार बनवलेले आहे. ४. मागील वर्ष/कालावधीची आकडेवारी ही त्यांना तुलनात्मक बनविण्यासाठी आवश्यक तेथे पुर्नगठीत, पुर्नश्चीत करण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने ओरिएंट प्रेस लिमिटेड करिता आर आर महेश्वरी कार्यकारी संचालक द्रीआयएन: ००२४९९५४

दिनांक : जुन २९, २०२१ ठिकाण : मुंबई

इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड

. सीआयएन:एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०८०५०२ **नोंद. कार्यालय** : २०१, कैलाश प्लाझा, प्लॉट क्र. ए-१२, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३.

३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात, प्रति शेअर माहिती सोडून) संपलेली तिमाही संपलेली तिमाही ३१ मार्च, २०२० ३१ मार्च, २०२१ ३१ मार्च, २०२० ३१ मार्च,२०२१ (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 84,400 २६,१९७ ८१,३६० 80,040 कर व अपवादात्मक बाबींपूर्वी निञ्वळ (१३,८९९) (2,448)(१५,000) (६,१९४) नफा/(तोटा) कर पूर्व अपवादात्मक बाबींनंतर निञ्वळ (१०,८५५) (१,६९,२५१) (१७,३०१) (१,६१,५४६) नफा/(तोटा) कर आणि अपवादात्मक बाबींनतर निव्वळ नफा/ (१२,०४१) (१,४५,३७८) (१८,०८६) (१,४०,१२१) (तोटा) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (११,९१४) (१,४०,४२६) (२०,९११) (१,३२,३१०) ९,५८६ समभाग भांडवल ९,५६३ ९,५८६ ९,५६३ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (१२.५७) (१५२.९७) मलभत (१८.९०) (१४७.०६) (१२.५७) (१५२,९७) (१८.९०) (१४७.०६)

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : २८ जुन, २०२१

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाच एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् (www.nseindia.com/www.bseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट https://www.erosstx.com/financial-reports/ वर उपलब्ध

. अलिप्त वित्तीय निष्कषीवरील अतिरिक्त माहिती खालील		(रु. लाखात)		
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३१ मार्च, २०२१	३१ मार्च, २०२०	३१ मार्च, २०२१	३१ मार्च, २०२०
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०,१४४	८,९३२	२४,४५०	६६,९००
कर व अपवादात्मक बाबींपूर्वी निव्वळ नफा/ (तोटा)	(९,४५२)	(१५,१२६)	(१५,८४७)	(९,९३४)
कर पूर्व अपवादात्मक बाबींनंतर निव्वळ नफा/ (तोटा)	(९,४५२)	(१,४२,९७६)	(१५,८४७)	(१,३७,७८४)
कर आणि अपवादात्मक बाबींनतर निव्वळ नफा/ (तोटा)	(१०,५८८)	(१,१८,९३६)	(१६,९८३)	(१,१६,०७३)
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१०,५९०)	(१,१८,८७०)	(१६,९९७)	(१,१५,९७८)

३. सोबत एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि २८ जुन, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकी संचालक मंडळाने मंजर केले. संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

फारूख पी. गांधी डीआयएन:०३११२६१२ मख्य वित्त अधिकारी आणि कार्यकारी संचालक

Josis जोस्टस् इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन नं. एल२८५००एमएच१९०७पीएलसी०००२५२ नों. कार्यालय : ग्रेट सोशल बिल्डिंग, ६० सर फिरोजशाह मेहता रोड, मुंबई – ४००००१ दू.क्र.: ९१–२२–६२३७८२००, फॅक्स : ९१–२२–६२३७८२०१ वेबसाईट : www.josts.com, ई–मेल : jostsho@josts.in

समभाग धारकांच्या माहितीसाठी सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यांत

कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण ही सचना सधारित इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, टान्स्फर अँड रेफंड) रुल्स, २०१६ ('रुल्स') च्या तरतुदींनुसार प्रकाशित केली आहे. भागधारकांना याद्वारे कळविण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४(६) च्या तरतुदी सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम यास अनुसरून कंपनीने सलग ७ किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न होता/दावा न करता पद्गून आहे ते समभाग इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आहे.

मागील ७ (सात) वर्षे ज्यांचे लाभांश दावा न करता पडून आहेत त्या भागधारकांच्या आद्यतन उपलब्ध पत्त्याव नवकरात लेवकर लाभांशावर दावा करण्याचा त्यांना सल्ला देणारी व्यक्तीगत सूचना कंपनीने पाठवली आहे कंपनीने तिच्या वेबसाईट म्हणजेच www.josts.com वर त्यांची नावे, फोलिओ क्र. किंवा डीपी आयडी/क्लाईंट आयडी इ. सहीत अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील अपलोड देखील केले आहेत. पुढे कंपनीने संबंधित भागधारकांना कळवले देखील आहे की, आर्थिक वर्ष २०१३-१४ ते २०१९-२० साठी सल िकंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश पटान न होता/टावा न करता पदन आहे ते समभाग कंपनी भायईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करेल. ज्यांचे शेअर्स आयईपीएफच्या डिमॅट खात्यामध्ये हस्तांत ोण्याचा संभव आहे अशा भागधारकांची सूची कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा दर्शविण्यात आली आहे

ागधारकांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी लाभांशाच्या संबंधात संबंधित गिप्धारकांकडन कोणताही वैध दावा प्राप्त झाला नसल्याने कंपनीने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(५) च्या तरतुर्दीनुसार १६ ऑगस्ट, २०२१ रोजी किंवा नंतर आर्थिक वर्ष २०१३–१४ साठीचा प्रदान केलेला/दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरित केला आहे.

पढ़े, जर संबंधित भागधारकांनी १५ ऑगस्ट, २०२१ पर्यंत उर्वरित आर्थिक वर्षे २०१४-१५ ते २०१९-२० . साठी प्रदान न केलेल्या लाभांशावर दावा केला नाही तर कंपनी, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम् १२४(६) च्या तरतुदीं आणि त्या अंतर्गत बनवलेले नियमांनुसार त्यांचे शेअर्स आयईपीएफच्या डिमॅट खात्यांत ादर रुल्स मधील रितसर प्रक्रिया अनुसरून हस्तांतरित करेल. तथापि, रितसर प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफकडे असे हस्तांतरित झालेले शेअर्स आणि लाभांशावर भागधारक दावा करू शकतात.

वरील प्रकरणी कोणत्याही चौकशीसाठी, भागधारकांनी कृपया खालील पत्त्यावर कंपनीशी संपर्क साधावा पे. कॉम्प्यटेक शेअरकॅप लिमिटेड. मे. जोस्ट इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड (कंपनी) ग्रेट सोशल बिल्डिंग, ६०, फिरोझशाह मेहता रोड, रजिस्टार आणि टान्सफर एजंट) ४७, महात्मा गांधी रोड, ३ रा मजला, जहांगिर आर्ट फोर्ट, मुंबई-४०० ००९

लिरी समोर, फोर्ट, मुंबई-४०० ००१ . क्र. ०२२-२२६३५०००/०१ मेल आयडी : helpdesk@computechsharecap.in

जाहीर नोटीस

याद्वारे असे कळविण्यात येते की श्रीमर्त

रीना विश्वास जाधव (सरकारी कर्मचारी हय

सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई) यांचे दिनांक १५

19-२०२० रोजी निधन द्याले त्यांच्या पश्चात

पती विश्वास कि जांधव , मुलगा विवेक

विश्वास जाधव , मुलगी विशाँखा विश्वास

जाधव पूर्ण संपतीचे वारस असल्यान

वारसदार[े] दाखला मिळण्यासाठी तहसील

कार्यालय ओल्ड कस्टम हाउस. फोर्ट . मंबर्ड

त्या अनषंगाने कणा व्यक्तीचा आक्षेप

असल्यासँ तहसीलँदार कार्यालय (फोर्ट)

त्यांच्याकडे ७ दिवसांच्या आत संपर्क

प्ताधावा. अन्यथा या प्रकरणी आक्षेप नार्ह

असे समजून निर्णय घेण्यात येईल

रूम नंबर ११, जय अंबे बिल्डिंग,

सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई -४००००१.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are

intending to purchase a flat premises being Flat No. A/603, 6th Floor, (said Flat) Shreenati

Darshan CHSL., situate at, Factory Lane

'PS road, near M. K. High School, Borivali-(West)

Mumbai- 400092, from Mr. POONAM VISHNÚ

DESHWANI and Mr. RAVINDRA VISHNU

DESHWANI being owners/legal heirs of

the said Flat. The said flat was purchase

by Mrs. POONAM VISHNU DESHWANI

and Mr. VISHNU THANWERDAS DESHWANI.

Said Mr. VISHNU THANWERDAS DESHWANI

expired intested on 21/09/2017 leaving

behind Mr. POONAM VISHNU DESHWANI

and Mr. RAVINDRA VISHNU DESHWANI

as his only legal heirs and representatives.

My Clients are entering into Agreement for sale with Mr. POONAM VISHNU DESHWAN

(owner having 75% rights) and Mr. RAVINDRA

VISHNU DESHWANI (legal heir having

25% rights) wherein Mr. Ravindra Vishni

Deshwani will be a confirming party being

only son of Mrs. POONAM VISHNU DESHWANI and Mr. VISHNU THANWERDAS DESHWANI

Any person claiming to have any right, title

or interest in the said flat by way of Sale

Agreement for Sale, Mortgage, Lease,

Tenancy, Charge, Lien, Possession, Right

of Way and/or in any other manner whatsoever,

nall intimate to the undersigned in writing

at, her office at, B/9, Borivali Hari Om Apartment

C-1 CHSL, S. V. Road, behind Vijay Sales,

Borivali-(West), Mumbai-400092, by Registered

A.D. within 15 days of the Publication of

this Notice together with the supporting

documents, failing which, it will be presumed

that no person has any such claim or the

claims, if any, have been waived and my

clients will go ahead for purchasing and

transferring the said flat to their names

Adv. Divya Thakkar.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील

श्री. गौतमचंद मोहनलाल कनंगा, सौ.

सुशिला गौतमचंद कर्नुगा आणि श्री. केनील

गौतमचंद कनुंगा यांनी रुनवाल ग्रीन्स, मुलुंड

गोरेगाव लिंक रोड, भांडुप (प), मुंबई-४०००७८

येथे स्थित गाव नाहुरचा सी.टी.एस. क्र

६८१ए/७, ६८१ए/८ आणि ६८१ए/९ धारक

जमिनीच्या भाग व विभागावर स्थित रेडवड अश

चात बिल्डिंगच्या जी विगमधील टॉवर क

मधील मोजमापित २५० चौरस फीट दोन कार

पार्किंग स्पेस त्यासह १०व्या मजल्यावरील फ्लॅट

क. १००२. मोजमापित १२१५ चौरस फीट चटर्ड

क्षेत्र (सदर फलॅट) हा श्री. दलजीत सिंग बिश्त

आणि सौ. दिप्ती दलजीत बिश्त यांच्याकडून

खरेदी करण्याचे मान्य केले आहे आणि ते रुनवाल

रेडवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि

मुळत:, श्री. दलजीत सिंग बिश्त आणि सौ. दिर्प्त

-इलजीत बिश्त यांनी २०/०५/२०१३ रोजीच्या

विक्रीकरिताच्या करारा प्रमाणे मालक मे. रुनवाल

होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सदर फ्लॅट

सदर सोसायटीने कोणत्याही सभासदांना अजन

शेअर प्रमाणपत्र जारी केले नाही आणि त्यामळ

श्री. दलजीत सिंग बिश्त आणि सौ. दिप्ती दलजीत

कोणत्याही व्यक्ती/क्तीं यांना सदर फ्लॅट किंव

त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये किंवा

विरोधात कोणताही दावा जसे की, वारसा, गहाण,

कब्जा, विक्री, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार,

हस्तांतर, परवाना किंवा वाद किंवा इतर कोणताई

हितसंबंध किंवा हक जर असल्यास त्यांनी तसे

लिखित निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालय क्र. ३,

१ला मजला, सुप्रिया हाईट्स, पी.के. रोड,

मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८० येथे सदर

दाव्यांच्या सर्व पूरक कागदपत्रांसह या प्रसिद्धीच्य

तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत कळविणे

जर दावे प्राप्त झाले नाहीत तर सदर फ्लॅटमधील

तशा प्रस्तावित दावे आणि हितसंबंधाच्य

संदर्भाशिवाय व्यवहार निष्पादित केले जातील जे

सर्व हेत् आणि इच्छेनुसार त्यागित समजण्यात

येतील आणि खरेदीदारांवर बंधनकारक असणा

विवेक डी. रवानी

दिनांक: ३०.०६.२०२१

बिश्त यांनाही ते प्राप्त झालेले नाही.

(सदर सोसायटी) चे सभासद आहेत.

खरेदी केला.

आवश्यक आहे.

नाहीत.

Place: Mumbai

Date: 30.06.2021

दिनांक : २९-६-२०२१

अर्जदार नाव व पत्ता

विश्वास किशन जाधव

सही /-

५००००१ यांच्याकडे भर्ज टाखन केला भाहे

किंवा मे. जोस्ट इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड सी-७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र. १२

ठाणे-४०० ६०४ फोन क्र. ०२२-६२३७८२००/०२२-६२६७४००० एक्स्टें. ४६२

> ई-मेल आयडी : cs@josts.in जोस्टस् इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड साठी कामर अलं

दिनांक : २८ जुन, २०२१ ठिकाण : मुंबई



BARODA MUTUAL FUND



कंपनी सचिव



सही/

(पी. पट्टनायक)

झोनल ऑफिस (मुंबई), ३, वालचंद हिराचंद मार्ग,

बॅलार्ड पिअर, मुंबई ४०० ००१, महाराष्ट्र, भारत

ईमेलः gm.gmz@bankofbaroda.com

वेबः www.bankofbaroda.com

हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून कर्जदारांना घोषित करण्यासाठी पुनर्विलोकन समितीचे पत्र

<mark>श्री. सतीश चक्रपानी गंडाला (अर्जदार), पत्ता</mark>ः घर क्र. १०५६, सुनंदा अपा., ३ रा मजला, खोली क्र. १, भिवंडी

गी. रामक्रिश्ना चक्रपानी गंडाला (सह-कर्जदार) पत्ताः घर क्र. १०५६, सुनंदा अपा., ३ रा मजला, खोली क्र.

संदर्भः हेतु पुरस्सर कसुरवार म्हणून श्री. सतिश चक्रपानी गंडाला आणि श्री. रामक्रिश्ना चक्रपानी गंडाल

गम्ही खालील पार्खभूमीवर हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून श्री. सतिश चक्रपानी गंडाला आणि श्री. रामक्रिश्ना चक्रपानी

कर्जदार आणि बिल्डर यांनी करार रद्द केला आहे आणि कर्ज रक्कम ही आयडीबीआय बँकेकडिल प्रोप्रायटरशिप खाते

बिल्डर ग्रीन अर्थ डेव्हलपर्सच्या अन्य खात्यात हस्तांतरित केली, जे बिल्डर व्यतिरिक्त अन्य व्यक्तीने फसव्या पध्दतीने

कर्जदार माहीतीच्या सूचनेसाठी आले नाही आणि डेव्हलपर ने कळविले की, करार रद्द केला आहे आणि बिल्डरस

म्हाला माहित आहे की आमच्या शाखेने ०६.१०.२०२० रोजी रजिस्टर्ड पोस्टाने वरील उल्लेखित मागणी सूचन

ठिविली होती. जी तुम्ही १३.१०.२०२० रोजी स्विकारलीत. वरील उल्लेखित मागणी सूचना स्विकारल्यानंतरही आम्हा

. ।रील सत्य परिस्थिती पाहता आणि नोंदीतील दस्तावेजांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर बँकेच्या हेतुपुरस्स

कसुरवारांवरील कमिटी ऑफ एक्झिक्युटीव्हज (सीओई) ने इतर मत्तेच्या स्वरुपात कर्जदारांकडे निधी उपलब्ध नसणे किंवा

गसाठी वित्त सहाय्य घेतले त्या विनिर्दिष्ट हेतुकरिता ने ते वापरले नाही आणि निधीचा अपहार केला आणि धनकोंप्रती

हाथित्त्वाचा परतावा/प्रदान करण्यास कर्जदारांनी केलेली कसूर विचारात घेतल्यानंतर कारणे दाखवा सूचनेत नमुद केलेल्या

ार्र्वभूमीवर श्री. सतिश चक्रपानी गंडाला आणि श्री. रामक्रिश्ना चक्रपानी गंडाला (कर्जदार) यांना 'हेतुपुरस्स

. डीईओंचा निर्णय हा आरबीआय मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करून हेतुपुरस्र

निर्णय पुनर्विलोकन समितीद्वारे विचारात घेण्यासाठी काही असल्यास पुढील सादरीकरण सादर करण्याच्या संधीसह दिनांक

८.११.२०२० रोजीचे आमचे पत्र क्र. एमझेड:आरईसीवाय:डब्ल्यूएफडी:२०–२१:११/१२ द्वारे कळविण्यात आला होता

सीईओंच्या निर्णयाचा प्रतिसादात आणि तुमच्याकड्डन पढील कोणतेही सादरीकरण किंवा प्रतिसाद प्राप्त झालेला नाही.

हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून तुमचे खाते आणि तुम्हाला बँकेने का वर्गीकृत करू नये याबाबत हेतुपुरस्सर कसुरवारांवरील

रील परिस्थितीमुळे प्राप्त नोंदीतील दस्तावेजांचे बारकाईने निरिक्षण केल्यावर हेतुपुरस्सर कसूरवारीवरील बँकेच्य

गुर्निलोकन समितीने २६.०३.२०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत हेतुपुरस्सर कसूरवारीवरील कार्यकारी समितीच

त्यामुळे विहित प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर हेतुपुरस्सर कसूरवार म्हणुन श्री. सतिश चक्रपानी गंडाला आणि श्री. रामक्रिश्ना चक्रपानी गंडाला (कर्जदार) यांना घोषित करण्याचे ठरविले आहे. बैंकेने वृतपत्रात हेतुपुरस्सर कसूरांचे नाव

भाणि छायाचित्र प्रकाशित करण्याचा हक्क राखुन ठेवला आहे आणि रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक

रेव्ह्य कमिटीकड्न विचार केला जाण्यासाठी तुम्ही तुमचे पुढील सादरीकरण/अभिवेदन पाठवू शकतात.

iडाला (कर्जदार) यांना घोषित करण्यासाठी दिनांक ०६.१०.२०२० रोजीच्या आमची कारणे दाखवा सूचना क्र

९१-२२ २२६१ ०३४१ फॅक्सः ९१-२२ २२६१ १२५९

दिनांकः १४.०५.२०२

NOTICE CUM ADDENDUM NO. 36/2021

त्त्वानुसार आवश्यक ती वसुली कार्यवाही सुरू करणार आहे.

हेतुपुरस्सर कसुरवारांवरील पुनर्विलोकन समितीच्या निर्देशांनुसार हे पत्र जारी केले आहे

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

मझेड:आरईसीवाय:२०-२१:८७/८७ए चा संदर्भ देत आहोत

मूळ करार जो बँकेला फसविण्याचा कर्जदारांचा उद्देश दर्शवितो.

मच्याकडुन कोणतेही सादरीकरण किंवा प्रतिसाद मिळालेला नाही.

(कर्जदार) यांची घोषणा

कसुरवार' घोषित करण्याचे ठरवले.

(सीओई) चा निर्णय निश्चित केला .

तमच्या माहितीसाठी आहे.

Change in the Benchmark index of Baroda Banking & PSU Bond Fund ("Scheme")

Notice is hereby given that, Unit Holders are requested to take note that the Directors of Baroda Trustee India Private Limited ("Trustee Company") have approved the change in benchmark index of Baroda Banking & PSU Bond Fund (An open-ended debt scheme predominantly investing in debt instruments of banks, Public Sector Undertakings, Public Financial Institutions and Municipal Bonds) of Baroda Mutual Fund w.e.f. June 30, 2021 as

Name of the Scheme				
Baroda Banking & PSU Bond Fund	NIFTY Banking & PSU Low Duration Bond Index	CRISIL Banking and PSU Debt Index		
The proposed benchmark is a better representation of the portfolio and the portfolio strategy of the				

fund. Hence, the revised benchmark index is an appropriate benchmark for the said Scheme.

Consequently, the aforesaid change will be amended at all relevant places as applicable in the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the said This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM of the said scheme of

Baroda Mutual Fund as mentioned above. All other terms and conditions of the SID and KIM of the said scheme of Baroda Mutual Fund, except as specifically modified herein above shall remain unchanged.

For Baroda Asset Management India Limited (Investment Manager to Baroda Mutual Fund)

Place: Mumbai **Date**: June 29, 2021

Authorised Signatory Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

For further details, kindly contact: Baroda Asset Management India Limited CIN: U65991MH1992PLC069414

501, Titanium, 5th Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. **Tel. No.**: +91 22 6848 1000 • **Toll Free No.**: 1800 267 0189 Visit us at: www.barodamf.com • Email: info@barodamf.com



कॉर्पोरेट ओळख क्र. (सीआयएन) : L27102MH1994PLC152925 नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यु सेंटर, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ दूरध्वनी : ०२२–४२८६ १००० फॅक्स : ०२२–४२८६ ३००० ईमेल : jswsl.investor@jsw.in वेबसाईट : www.jsw.in

२७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानावरील माहिती

कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार २१ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता भारतीय प्रमाण वेळ (आयएसटी) रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /. इतर दुकृ श्राव्य साधने (ओएव्हीएम) मार्फत एजीएमचे निमंत्रण देणाऱ्या सूचनेमध्ये नमुद व्यवहारांच्या पूर्ततेसाठी आयोजित केली आहे. सदस्य एजीएममध्ये केवळ व्हीसी / ओएव्हीएम मार्फतच उपस्थित राहू शकतात व सहभाग घेऊ शकतात.

चालू कोरोना महामारी विचारात घेता, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाचे (एमसीए) १३ जानेवारी २०२१ रोजी दिनांकित परिपत्रक क्र. ०२/२०२१ सोबत वाचले जाणारे ५ मे २०२० रोजी दिनांकित परिपत्रक क्र. २० (एकत्रितपणे 'एमसीए पत्रिपत्रके' अशी संबोधित) आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळाचे १२ मे २०२० रोजी दिनांकित परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79) सोबत वाचले जाणारे १५ जानेवारी २०२१ रोजी दिनांकित परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रके' अशी संबोधित) ह्यांना अनसरून आर्थिक वर्ष २०२०–२१ साठीचा वार्षिक अहवाल आणि २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बोलावणारी सूचना २९ जून २०२१ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट(ट्स) कडे ईमेल नोंदणी केलेल्या कंपनीच्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे आणि कंपनीच्या वेबसाईटवर www.jsw.in (गुंतवणूकदार टॅबमध्ये), स्टॉक एक्सचेंजेच्या म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com ह्या वेबसाईट्सवर, कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरक एजंट, केफिन टेक्नॉलॉजीस् प्रायव्हेट लिमिटेड (केफिन टेक) ह्यांच्या https://evoting.kfintech.com वेबसाईटवरदेखील डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८मधील तरतुदी, सोबत वाचला जाणारा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी सूचीकरण नियमनांचे नियमन ४४ अन्वये, सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (ई–मतदान) वापरून त्यांची मते देण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. कंपनीने दुरस्थ ई–मतदानाची, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग आणि एजीएमदरम्यान ई–मतदान करण्याची सुविधा पुरवण्यासाठी केफिनटेकच्या सेवा नेमलेल्या आहेत.

ई–मतदानाशी संबंधित माहिती आणि सूचना, युझर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसकट ईमेलद्वारे सदस्यांना पाठवण्यात आली आहे. दीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात, भौतिक स्वरूपात आणि ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत अशांसाठी दूरस्थ ई-मतदानाची आणि एजीएम दरम्यान ई – मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये पुरवलेली आहे.

ई–मतदानाचे पोर्टल मतदानासाठी रविवार १८ जुलै २०२१ पासून (सकाळी ९.०० भाप्रवे) ते मंगळवार २० जुलै २०२१ (संध्या. ५.०० भाप्रवे) मतदानासाठी खुले असेल. ह्या कालावधीत, भौतिक किंवा डीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात भाग बाळगणारे कंपनीचे सदस्य त्यांची मते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर, केफिनटेकद्वारे ई-मतदान मॉड्युल बंद केले जाईल. ह्या कालावधीत, केवळ अशी व्यक्ती जिचे नाव १४ जुलै २०२१ ह्या अंतिम दिनांकानुसार सदस्य नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज्नी बाळगलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवलेले असेल केवळ तीच दूरस्थ ई-मतदानाची आणि एजीएमदरम्यान ई-मतदानाची सुविधा मिळवू शकेल.

अशी कोणतीही व्यक्ती जी सभेच्या सूचनेच्या पाठवणीनंतर १४ जुलै २०२१ ह्या अंतिम दिनांकाअगोदर कंपनीची सदस्य होते, ती एजीएमच्या सूचनेमध्ये पुरवलेल्या पद्धतीनुसार आपला युझर आयडी व पासवर्ड मिळवू शकते.

केवळ ते सदस्य / भागधारक, जे व्हिडिओ कॉन्फरन्स / ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित असतील आणि दूरस्थ ई–मतदानामार्फत ज्यांनी त्यांचे मत दिले नसेल, तेच एजीएमदरम्यान ई–मतदान देण्यास पात्र असतील. मात्र, ज्या सदस्यांनी दूरस्थ ई– मतदानाद्वारे मतदान केले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राह शकतात. सदस्य एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राह शकतात किंवा एजीएमचे थेट प्रक्षेपण केफिनटेकच्या ई–मतदानाच्या https://evoting.kfintech वेबसाईटवर त्यांचे सुरक्षित लॉगिन तपशील वापरून लॉगिन करून बघू शकतात. व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी सदस्यांसाठीच्या सूचना २७ व्या एजीएमच्या सचनेमध्ये परवण्यात आल्या आहेत.

ई–मतदानाचे निकाल कंपनीद्वारे तिच्या वेबसाईटवर : <u>www.jsw.in</u> एजीएमनंतर दोन दिवसांत प्रकाशित केले जातील आणि कंपनीचे भाग सूचीकृत असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसनासुद्धा कळवले जातील.

प्रस्तावित ठराव हे ठरावांच्या बाजूने आवश्यक मतांची संख्या मिळाल्यास वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकारोजी पारित झाल्याचे मानले

श्री. निलेश शहा, व्यावसायिक कंपनी सचिव, (सदस्यत्व क्र. FCS 4554) हे ई–मतदान प्रक्रियेचे परिनिरीक्षण करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून

कोणतेही प्रश्न असल्यास, तुम्ही भागधारकांसाठीच्या आणि ई-मतदानासाठी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा (वाविप्र), भागधारकांसाठीच्या वापर पूस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता जी https://evoting.kfintech.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध असेल किंवा श्री. राजु एस.व्ही. उप महाव्यवस्थापक – कॉर्पोरेट रजिस्ट्री, केफिन टेक्नॉलॉजीस् प्रा. लि., सेलेनियम इमारत, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगरेड्डी, तेलंगणा, भारत – ५०००३२ यांच्याशी

> जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड साठी सही / – लॅन्सी व्हर्गीस

स्थळ : मंबर्ड दिनांक : २९ जून २०२१

०४० ६७१६१५०० वर किंवा १८०० ३०९ ४००१ (नि:शुल्क) वर संपर्क साधू शकता.

कंपनी अधिसचिव